

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक १७ मार्च, २०१५ / फाल्गुन २६, १९३६ (शके)

- (१) मुख्यमंत्री
(२) गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री
- } यांचे प्रभारी विभाग

प्रश्नांची एकूण संख्या - ४६

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक नगररचनाकार यास
लाच स्वीकारतांना अटक केल्याबाबत

- (१) * ६१५४ श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक नगररचनाकार यांस लाचलुचपत विभागाने दहा हजार रुपयांची लाच स्वीकारतांना दिनांक ८ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास अटक केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३)

सदर प्रकरणी आरोपी लोकसेवक श्री.पांडुरंग बाबुराव शेळके, सहाय्यक नगररचनाकार, संचालक नगररचना यांचे कार्यालय, ठाणे यांनी फिर्यादी मोहंम्मद फुरकान मोहंम्मद अली कुरेशी यांच्याकडून त्यांच्या मौजे कान्हार्ले, ता. मुरबाड येथील जमिनीचा अंतिम आखणी केलेला प्लॅन मंजूर करण्यासाठी रु.१०,०००/- लाचेची मागणी करून ती स्विकारली असता, त्यांना दि. ०९.०१.२०१५ रोजी रंगेहाथ पकडण्यात आले.

सापळा प्रकरणी आरोपी लोकसेवक श्री. पांडुरंग बाबुराव शेळके, सहाय्यक नगररचनाकार यांचेविरुद्ध ठाणे नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२/२०१५ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, १९८८ कलम ७,१३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये दि. ०९.०१.२०१५ रोजी दाखल करण्यात आला आहे. आरोपीस दिनांक ९/१/२०१५ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यांना दि. १३.०१.२०१५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असून त्यानंतर दि. १४.०१.२०१५ रोजी जामीनावर मुक्त केले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

**कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी पल्स कंपनीमध्ये
गुंतवणूकदार म्हणून काम करित असल्याबाबत**

(२) * १२८२८ डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्ह्यातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी विभागासह इतर विभागातील कर्मचारी जादा व्याजदराचे आमिष दाखवून नागरीकांकडून ठेवी गोळा करण्याकरिता पल्स कंपनीमध्ये गुंतवणूकदार म्हणून काम करित असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासकीय कर्मचारीच या योजनेच्या संदर्भात हमी देत असल्याचे पाहून अनेक गरीब नागरिकांनी आपली आयुष्यभराची पुंजी या कंपनीत टाकली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सदर दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) तसेच या कंपनीकडून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासंदर्भात शासनस्तरावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) ग्रामसेवक वरणगे गाव, ता.करविर, यांनी पल्स लिमिटेड या कंपनीचे एजंट म्हणून एका गुंतवणूकदारास जादा रक्कमेचे आमिष दाखवून रु. ३०,०००/- घेतले परंतु विहित मुदत संपल्यानंतर घेतलेली रक्कम परत दिली नाही म्हणून दाखल फिर्यादीवरून सदर ग्रामसेवक व कंपनीचे व्यवस्थापका विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ९४७/२०१४ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ०३४ प्रमाणे दि. ०७/११/२०१४ रोजी गुन्हा दाखल आहे.

- (२) प्रश्न भाग- १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे एका गुंतवणूकदाराची रु. ३०,००० /- ची फसवणूक केल्याबाबत एकच गुन्हा दाखल असून या व्यतिरिक्त अन्य गुन्हा अगर तक्रार दाखल नाही.
- (३) व (४) सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासी अधिकारी यांनी साक्षीदार यांचेकडे तपास केला असून कागदोपत्री पुरावा उपलब्ध करून घेतलेला आहे. परंतु, सदर गुन्ह्यातील आरोपी

ग्रामसेवक यांनी मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे फौजदारी याचिका क्र. ४६४१/२०१४ दाखल केली असता, दि.०३/१२/२०१४ रोजी उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका मंजूर करून सदर आरोपीवर दाखल असलेला गुन्हा (SQUASH & SET ASIDE) रद्दबाबत केला असलेने सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मुख्य न्यायदंडाधिकारी, कोल्हापूर यांचे न्यायालयात सविस्तर अहवाल कागदपत्रास सादर केलेला आहे.

(५) विलंब झालेला नाही.

मुंबईतील उपनगरी रेल्वेने प्रवास करणा-या महिलांवरील हल्ल्यांच्या गुन्ह्यात वाढ झाल्याबाबत

(३) * ५२०० श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी),

श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील उपनगरी रेल्वेने प्रवास करणा-या महिलांवरील हल्ल्यांच्या गुन्ह्यात गतवर्षीपेक्षा वाढ झाल्याने प्रवासी महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपनगरी रेल्वेतील गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाच गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण कमी झाले असून महिला सुरक्षेकडे दृष्टीने असणा-या गंभीर बाबीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) रेल्वे हा केंद्र शासनाचा विषय असला तरी रेल्वेतील सुरक्षेबाबत रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिस आणि राज्य पोलिस यांच्यात समन्वयासाठी यंत्रणा स्थापन करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दवेन्द्र फडणवीस : (१) मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयांतर्गत महिलासंदर्भात खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, छेडछाड, अपहरण, दुखापत व जबरी चोरी याबाबत सन २०१३ मध्ये ३३२ गुन्हे दाखल झाले असून सन २०१४ मध्ये ३५४ गुन्हे दाखल झाले आहेत. तथापि, प्रवासी महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे अशी बाब नाही.

(२) व (३) सन २०१३ मधील ३३२ गुन्ह्यांपैकी २१७ गुन्हे उघड झाले असून, सन २०१४ मधील ३५४ गुन्ह्यांपैकी २३२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या महिला डब्यामध्ये पोलीस कर्मचारी व होमगार्ड नेमले जातात. प्रवाशांच्या सोईकरिता स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष निर्माण करण्यात आला असून त्याचा ९८३३३३१११ हा क्रमांक रेल्वेच्या ठिकाणी दर्शनी भागात लावला आहे. रेल्वे हद्दीमध्ये महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वे येथे १२७५ व पश्चिम रेल्वे येथे १३११ ही हेल्पलाईन सुरु केली आहे. महिला सुरक्षा समिती स्थापन करून त्यांचेमार्फत महिला प्रवाशांच्या बैठका घेण्यात येतात व महिला अत्याचाराबाबत दक्षतेसंबंधी मार्गदर्शन केले जाते. रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये महिलांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेणेकरिता महिला कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या बाहेर दर्शनी भागात तक्रार पेट्या लावण्यात आल्या आहेत.

महिला पोलीसांचे स्वतंत्र निर्भया पथक स्थापन करून महिला डब्यात चोरी करणा-या महिलांवर कारवाई करतात. फेसबुक, भित्तीपत्रके, बॅनर, जागतिक महिला दिन इत्यादींच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षिततेचे विविध कार्यक्रम राबविले जातात. रेल्वे हा जरी केंद्र शासनाच्या अखत्यारीतील विषय असला तरी वरील विविध उपाययोजनाबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा मोठ्या बंदोबस्ताच्या वेळेला रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बल या दोन्ही सुरक्षा दलांमार्फत सुरक्षा पुरविली जाते. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत शासन गंभीर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोरेगांव (खु) (ता.खेड, जि.पुणे) येथील तेरा वर्षांच्या विद्यार्थ्यांची
जाळून हत्या करण्यात आल्याबाबत**

(४) * १२३९२ श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरेगांव (खु) (ता.खेड, जि.पुणे) येथील तेरा वर्षांच्या आकाश म्हळुंगकर नावाच्या विद्यार्थ्यांची दिनांक ८ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास जाळून हत्या करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली आहे काय, त्यानुसार किती जणांना अटक करण्यात आली असून त्यांचे वर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी चाकण पोलीस ठाणे येथे गुरक्र.७/१५ भादंवि कलम ३०७, ३४ प्रमाणे गुन्हा दिनांक ०४.०१.२०१५ रोजी दाखल करण्यात आलेला आहे. सदर मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यास भादंवि कलम ३०२ हे वाढवून लावण्यात आलेले आहे.

सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील गोरई डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पध्दतीने बंद करताना महानगरपालिका
प्रशासनाने सल्लागाराला नियमबाह्य पध्दतीने एक कोटी १९ लाख
रुपये अदा केल्याचा ठपका महालेखापरीक्षकांनी ठेवल्याबाबत**

(५) * ८१२९ श्री.समीर कुणावार (हिंणघाट), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा), श्री.बाबुराव पाचर्ण (शिरूर), श्री.संजय कदम (दापोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील गोरई डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पध्दतीने बंद करताना महानगरपालिकेला

अपेक्षित असलेले कार्बन क्रेडिट मिळाले नसतांनाही महानगरपालिका प्रशासनाने सल्लागाराला नियमबाह्य पध्दतीने एक कोटी १९ लाख रुपये अदा केल्याचा ठपका महालेखापरीक्षकांनी (कॅग) ठेवला असल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर गैरकारभाराची शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेने सल्लागाराला केलेल्या अधिदानाबाबतचा मसुदा उतारा लेखापरिक्षण अहवालामध्ये समाविष्ट करण्यासंबंधीचे पत्र प्रधान महालेखाकरांकडून दिनांक १७.०६.२०१३ रोजी महानगरपालिकेस प्राप्त झाले होते. सदर पत्रास महानगरपालिकेतर्फे दिनांक १९.१२.२०१३ रोजी उत्तर पाठविण्यात आले आहे. सल्लागारांकडून अधिदानाचा परतावा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत असल्यामुळे सदर मसुदा उतारा लेखापरिक्षण अहवालातून वगळण्याची विनंती बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आली होती.

(२), (३) व (४) महानगरपालिकेने सल्लागार मे. आय.एल.अँड एफ.एस. यांना देण्यात आलेल्या अधिदानाचा परतावा करण्याबाबत महानगरपालिकेने पत्रव्यवहार केला होता. परंतु सल्लागार मे. आय.एल.अँड एफ.एस. यांनी सदर अधिदानाच्या परताव्याबाबत कंत्राटातील खंड क्र. १३ - तंटा निवारण नुसार तंटा निवारण समिती स्थापन करण्याची विनंती केली होती. कंत्राटातील अटी व शर्तीनुसार अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या मान्यतेने तंटा निवारण समिती स्थापन करण्यात आली असून सदर समितीद्वारे अधिदानाच्या परताव्यासंबंधी कार्यवाही सुरु आहे.

अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या निविदेमधील अनियमिततेच्या चौकशीबाबत

(६) * ८२०२ श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम), श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) :

सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मौजे बडनेरा (जि.अमरावती) येथील स.क्र. ८६/ १ व ८७ मधील कामांच्या निविदेमधील अनियमिततेची चौकशी करून काम थांबविण्याबाबत दिनांक १६ डिसेंबर, २०१४ रोजी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.गृहनिर्माण मंत्र्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मे.हल्को इन्फ्रो प्रोजेक्ट कंपनी निविदेस पात्र नसूनही त्यांची निविदा स्वीकारण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर निविदा गैरमार्गाने स्वीकृत करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) होय.

(२) व (३) अशी वस्तुस्थिती नाही. संबंधित कंत्राटदार कंपनी निविदा सादर करण्यासाठी अपात्र नव्हती. विषयांकीत कामाच्या निविदा तांत्रिक व ई-निविदा उपमुख्य अभियंता, अमरावती मंडळ परिमंडळ ३ मुंबई यांनी प्रदान केलेल्या अधिकारानुसार दि. ०२.०७.२०१३ रोजी कार्यकारी अभियंता, अमरावती मंडळ यांच्या डिजिटल सहीद्वारे उघडण्यात आल्या. सदर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन निविदेस प्राधिकरणाच्या स्तरावर स्विकृती प्रदान करण्यात आली आहे.

(४) व (५) या प्रकरणी म्हाडातर्फे चौकशी करण्यात आली असून कार्यादेश निर्गमित करण्यास म्हाड प्राधिकरणाकडून अमरावती मंडळास अनुमती देण्यात आली आहे. मात्र बांधकामाचे इमारत नकाशे स्थानिक प्राधिकरण अमरावती महानगरपालिका यांचेकडून अद्यापी मंजूर नसल्यामुळे निविदाकारास प्रत्यक्ष कार्यादेश देण्यात आले नाहीत.

**पुणे शहरातील हडपसर येथील सासवड-सोलापूर रस्त्यावरून सासवडकडे
जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम संधगतीने चालू असल्याबाबत**

(७) * १०८६७ श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील हडपसर येथील सासवड-सोलापूर रस्त्यावरून सासवडकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम संधगतीने चालू असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर उड्डाणपुलाचे काम घेतलेल्या ठेकेदाराची कामाची मुदत ऑगस्ट महिन्यात संपूनही ठेकेदाराला मुदतवाढ न देताही काम चालू आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) सदर उड्डाणपुलाचे काम मे.जे.कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लि. मुंबई यांना दिनांक २८.७.२०११ च्या कार्यादेशान्वये २४ महिन्यांच्या मुदतीकरिता देण्यात आले होते. मात्र सदर कामास प्रत्यक्ष सुरुवात दिनांक २५.२.२०१२ रोजी करण्यात आली.

करारानुसार सदर काम दिनांक २७.७.२०१३ अखेरपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. तथापि, उड्डाणपुलाच्या कामामध्ये अडचणी असल्यामुळे सदर काम विहित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

यास्तव सदर कंत्राटदारास दिनांक ३०.१०.२०१४ पर्यंत प्रथम मुदतवाढ देणेत आलेली होती. परंतु वाढीव मुदतीत देखील उड्डाणपुलाचे काम पूर्ण न झाल्याने पुन्हा मुदतवाढ देण्याची कार्यवाही पुणे महानगरपालिका स्तरावर सुरु आहे.

(३) प्रस्तुत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणेकरिता खालीलप्रमाणे कार्यवाही करणेत आलेली आहे.

(अ) प्रस्तुत प्रकल्पाचे कामाकरिता जागेवरील अस्तित्वातील जुना उडाणपूल वाहतूकीसाठी बंद करण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी असमर्थता दर्शविल्याने या ठिकाणी प्रिफॅब्रिकेटेड स्टील गर्डर वापरून काम करणेचे नियोजन करणेत आलेले आहे. या करीता कामाचे सुधारित पुर्वगणनपत्रक तयार करून त्यास तांत्रिक समितीकडून दिनांक १२.१२.२०१४ रोजी मान्यता घेण्यात येवून, स्थायी समितीचे मान्यतेसाठी दिनांक २२.१.२०१५ रोजी प्रस्ताव सादर करणेत आला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

(ब) या प्रकल्पाचे सुधारीत पुर्वगणनपत्रकानुसार आवश्यक आर्थिक तरतूदीचे नियोजन सन २०१५-१६ चे महानगरपालिकेने तयार केलेल्या अंदाजपत्रकामध्ये करणेत आलेले आहे.

(४) प्रस्तुत उडाणपूलाचे कामास विलंब होणेची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

- (१) प्रस्तुत पुलाचे आखणीतील वृक्ष हटविणे/स्थलांतरित करणे.
- (२) पुलाचे पायांचे कामातील सेवा वाहिन्या स्थलांतरित करणे.
- (३) पुलाचे आखणीतील पोलीस स्टेशन इमारतीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे.
- (४) पुलाचे आखणीतील स्वच्छतागृह हटविणे.
- (५) पुलाचे कामाकरिता सेवा रस्ता तयार करणेकरीता लगतची सुमारे १६३ दुकाने स्थलांतरित करणे.
- (६) पुलाचे काही भागातील डिझाईन्स त्रयस्थ संस्थेमार्फत, (आयआयटी, मुंबई) यांचेकडून तपासणी करणे.
- (७) पुलाचे आखणीतील महावितरण विभागाच्या उच्च दाबाची विद्युत वाहिनी स्थलांतरित करणे.
- (८) पुलाचे कामाचे ठिकाणी व नजीक बस स्थानक, शाळा, कॉलेज, पोलीस स्टेशन इतर आस्थापना असल्याने टप्प्या टप्प्याने काम करणे आवश्यक आहे.

पुणे शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटीव्ह संस्थेने गुंतवणुकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याबाबत

(८) * ६२९३ श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर), श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या अध्यक्षसांसह संचालक मंडळाविरुद्ध मुदत ठेवीची रक्कम परत न केल्याप्रकरणी व गुंतवणुकदारांना कोट्यवधी रूपयांना बुडविल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाणे, पुणे येथे फसवणुकीचा गुन्हा दि. २१ जानेवारी, २०१५ रोजी दाखल करण्यात आला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर संस्थेने फसवणूक केल्याच्या ४३ ठेवीदारांच्या तक्रारी पुणे जिल्हयातील विविध पोलीस स्थानकात दाखल करण्यात आल्या असून याबाबतचे गुन्हे दाखल करूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर संस्थेतील गुंतवणुकदारांची रक्कम परत मिळविण्याबाबत शासन स्तरावरून कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) प्रकरणी कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुरनं. ३७/२०१५, भादंवि कलम ४२०, ४०९, ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण करणारा अधिनियम १९९९ चे कलम ३ अन्वये दिनांक २०.०१.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी १२ आरोपींना अटक करण्यात आलेली असून पुढील तपास सुरु आहे.

(२) पुणे शहर पोलीस आयुक्तालयात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को.ऑ. क्रेडीट सोसायटीने फसवणूक केल्यासंबंधात एकूण ६ गुन्हे दाखल असून, गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(३) डेक्कन पोलीस स्टेशन येथे गुरनं. १/ २०१५ भादंविसं कलम ४०९, ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण करणारा अधिनियम १९९९ चे कलम ३ कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुरनं. ३७/२०१५ भादंविसं कलम ४२०, ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण करणारा अधिनियम १९९९ चे कलम ३ अन्वये गुन्हे नोंद करून सदर संस्थेची मालमत्ता जप्त/ ताब्यात घेण्याबाबतची कार्यवाही चालु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील झोपडपट्टीतील शाळांमधील शौचालये व पाणी पुरवठ्यासाठी शासनाने
 म्हाडाला दिलेला ३६ कोटी रुपयांचा निधी न वापरल्याबाबत**

(९) * ६८२४ श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील झोपडपट्टीतील शाळांमधील शौचालये व पाणी पुरवठ्यासाठी शासनाने म्हाडाला दिलेल्या ३६ कोटी रुपयांचा निधी न वापरल्यामुळे पडून असल्याची बाब माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार याप्रकरणी संबंधितांवर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) अंशतः खरे आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील गलिच्छ वस्त्यांमधील शाळांना पाणीपुरवठा व स्वच्छता सुविधा पुरविण्याकरिता सन २०१२-१३ च्या वित्तीय वर्षात ३६ कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. सदरहू निधी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांच्याशी परामर्श करून २४२ शाळांमध्ये ३६ बायोटॉयलेट व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने उपयोगात आणण्यासाठी रु. ३४७४.३० कोटी इतक्या रक्कमेच्या म्हाडा प्राधिकरणाच्या प्रस्तावास शासनाने अंतीम मान्यता दिलेली आहे व त्याप्रमाणे म्हाडा प्राधिकरणांस कळविले आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पाचोरा (जळगांव) नगरपालिका कर्मचाऱ्यांना नियमित वेतन आणि
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याबाबत**

(१०) * १२३७५ श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पाचोरा (जळगांव) नगरपालिका कर्मचाऱ्यांना नियमित वेतन आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर, २०१४ पासून पेन्शन मिळत नसल्यामुळे शासनाच्या विरोधात दिनांक ५ जानेवारी, २०१५ पासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कर्मचाऱ्यांना वेतन व पेन्शन न देण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, कर्मचाऱ्यांना वेतन व पेन्शन नियमितपणे देण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय. दि. ०५.०१.२०१५ ते ०८.०१.२०१५ या कालावधीत कामबंद आंदोलन केले होते.

(२) पाचोरा नगरपरिषदेसाठी मिळणारे सहाय्यक अनुदानातून दरमहा रु. १८,४५,०००/- अतिप्रदानाची रक्कम कपात करण्यात येत असल्यामुळे प्राप्त अनुदानातून नियमित व सेवानिवृत्त कर्मचारी यांचे वेतनासाठी रक्कम कमी पडते त्यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे व निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होण्यास अडचणी येतात.

(३) राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांना व सेवानिवृत्त वेतन नियमित देण्याची सर्वस्वी जबाबदारी पाचोरा नगरपरिषदेची आहे. तरी देखील नगर विकास विभाग शासन निर्णय दि. २५.०८.२०१४ अन्वये ज्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी मालमत्ता कर व पाणी पट्टीची वसूली ९०% पेक्षा जास्त असेल अशा नगरपरिषदांना १००% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

नायगांव, मुंबई येथील बॉम्बे ड्राईंग कंपनीच्या कापड गिरणीच्या भूखंडावरील विकासाबाबत

(११) * ८५७१ श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नायगांव, मुंबई येथील बॉम्बे ड्राईंग कंपनीच्या कापड गिरणीच्या भूखंडावरील विकासाकरिता विकास नियंत्रण नियमावली ५८ (२) अन्वये आधुनिकीकरणासाठी भूखंड देण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मोकळ्या जागेच्या भूखंड क्षेत्रफळाच्या ३३ टक्के जागा महानगरपालिकेस

मनोरंजन मैदानासाठी व ३४ टक्के जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी म्हाडास देणे विकास नियंत्रण नियमावली १९९१ च्या नियम ५८ (१) (ब) अन्वये बंधनकारक असतानाही दिलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त बाब १ व २ नुसार चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने सदर जागा ताब्यात घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) प्रस्तुत प्रकरणी बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ च्या विनियम ५८(१) नुसार आजारी / बंद पडलेल्या सदर गिरणीचा विकास प्रस्तावित आहे. विनियम ५८(२) नुसार आधुनिकीकरणासाठी विकास प्रस्तावित नाही.

(२) नाही.

विकास नियंत्रण नियमावलीतील विनियम ५८(१) (बी) चे तरतुदीनुसार दादर नायगांव व लोअर परेल अशा दोन्ही मिल मिळून एकत्रित सुधारित अभिन्यासानुसार बॉम्बे डार्डग कंपनीने मनोरंजन मैदानाकरिता ३२,८२७.९० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड महानगरपालिकेला दि. २८/०८/२०१४ रोजी तसेच सार्वजनिक गृहनिर्माण व गिरणी कामगारांच्या घरांसाठी ३३,८२२.६९ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड म्हाडा प्राधिकरणास दि. ९/१२/२०१४ रोजी प्रदान केलेला आहे.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बारचालक बार ऐवजी लंचहोम
असल्याचे दाखवून खोट्या स्थगित्या मिळवत असल्याबाबत**

(१२) * ७००८ श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बारचालक बार ऐवजी लंचहोम असल्याचे दाखवून न्यायालयात खोट्या स्थगित्या मिळवत असल्याप्रकरणी आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांचेकडे लोकप्रतिनिधींनी दि. १५ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास चौकशी करण्याची मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केलेली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

वान प्रकल्पाच्या (जि.अकोला) कुपनलिकांची चोरी झाल्याबाबत

(१३) * १३५४७ श्री.प्रकाश भारसाकळे (अकोट) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आकोट तेल्हारी (जि.अकोला) येथील वान प्रकल्पाच्या ११९ कुपनलिकांपैकी ६२ कुपनलिका अज्ञात चोरट्याकडून चोरी होऊन १० ते १२ महिने उलटूनही या कोट्यवधी रुपये किंमतीच्या कुपनलिका चोरट्यांचा तपास लागला नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने तपास केला आहे काय, त्यानुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अकोला जिल्ह्यात सन २०१३ व २०१४ या काळात वान प्रकल्पाच्या कुपनलिका चोरी बाबत गुन्ह्यांची नोंद नाही. तसेच वान प्रकल्प अधिकारी, जनतेकडून वान प्रकल्पाच्या कुपनलिका चोरी गेल्याबाबत कोणत्याही प्रकारचा तक्रार अर्ज प्राप्त नाही.
(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता संपादित करण्यात आलेल्या १२ महसूली गावातील भूसंपादनाचा मोबदला संगणकीय सोडतीद्वारे केल्याबाबत

(१४) * ७१५४ श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता संपादित करण्यात आलेल्या १२ महसूली गावातील भूसंपादनाचा मोबदला संगणकीय सोडतीद्वारे माहे डिसेंबर, २०१४ च्या शेवटच्या आठवड्यात देण्यात आला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या संपादनामुळे गाभा क्षेत्रामधून विस्थापित होणाऱ्या गावठाणातील व गावठाणाबाहेरील तसेच गाभा क्षेत्राबाहेरील बांधकाम धारकांनाही अशा प्रकारे भूखंड वितरित करण्यात येणार आहे काय,
- (३) तसेच वडघर (चिंचपाडा) या गावातील बांधकाम धारकांची पात्रता मंजूर करून त्यांना व उर्वरित बांधकाम धारकांनाही अशाच प्रकारे केव्हापर्यंत भूखंड वितरित करण्यात येणार आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) होय, मार्च २०१५ पर्यंत भूखंडांची निश्चिती करण्यात येणार आहेत.

**नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अंमली पदार्थाची सुविधा मिळवणाऱ्या एका कैद्याने
नशेमध्ये बेभान होवून कैद्यांना व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याबाबत**

(१५) * ८४११ श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने अंमली पदार्थाचे सेवन करून नशेमुळे बेभान होवून सहकारी कैद्यांना व कर्मचाऱ्यांना मारहाण केली असल्याचे माहे जानेवारी २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कारागृहात कैद्यांना चिकण, मटन तसेच दारू, गांजासारखे अंमली पदार्थ सहज उपलब्ध होतात, तसेच मोबाईल वापरास प्रतिबंध असूनही त्याचा सर्रास वापर केला जातो व एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने काही कैद्यांना घरच्यासारख्या सोयीसुविधा मिळतात, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले त्यानुसार शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही, तथापि दि. ११.०१.२०१५ रोजी छोटी गोल विभागातील दोन बंद्यामध्ये किरकोळ स्वरूपाची शाब्दीक बाचाबाची झाली असता कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी वेळीच दोन्ही बंद्यांना नियंत्रणात आणले.

(२), (३) व (४) नाही, नागपूर मध्यवर्ती कारागृहात चिकण मटन तसेच दारू, गांजासारखे अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत नाहीत. तसेच कारागृहात येताना व जाताना प्रत्येक कर्मचाऱ्यांची व बंद्यांची मुख्य प्रवेशद्वारातच कसून अंगझडती घेतली जाते. कारागृहाच्या आतील व बाहेरील तटाला दिवसा व रात्री सुरक्षा कर्मचारी गस्त घालतात. तसेच कारागृह परिसर, बॅरक व बंद्यांची दैनंदिन झडती घेण्यात येते. नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोबाईल जॅमर बसविण्यात आले असून कोणत्याही बंद्याकडून मोबाईलच्या वापर केला जात नाही.

तसेच कारागृहातील कोणत्याही बंद्यांना घरच्या सारख्या सुविधा देण्यात येत नाही. कारागृह नियमावलीप्रमाणे प्रत्येक बंद्यांना आहार पुरविण्यात येतात.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर शहरात नव्याने सुरु असलेल्या रस्ते बांधणीचे काम दर्जेदार करण्याबाबत

(१६) * ७१२२ श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आंबिकर (राधानगरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर शहरात नव्याने सुरु असलेल्या रस्ते बांधणीचे काम दर्जेदार पध्दतीनेच झाले पाहिजे याकरिता कनिष्ठ व सहायक अभियंत्यांनी रस्त्यांची दररोज पाहणी करावी, दगडी पिठाचा वापर टाळून योग्य प्रमाणात डांबरमिश्रित खडीच रस्त्यासाठी वापरली पाहिजे असे आदेश अतिरिक्त आयुक्त श्री.देसाई यांनी माहे डिसेंबर, २०१४ च्या सुमारास काढले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी सासने मैदानाजवळील रस्त्यावर अल्प प्रमाणात डांबर वापरून काम सुरु असल्याचे दिनांक १६ जानेवारी, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या कनिष्ठ व सहायक अभियंत्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील विशेष सहायक सरकारी अभियोक्ता यांना वयाच्या ५८ वर्षापर्यंत सुरक्षा प्रदान करून दरमहा ४० हजार रुपये मानधन देण्याबाबत

(१७) * १२१८१ श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.प्रदीप नाईक (किनवट), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विशेष सहायक सरकारी अभियोक्ता यांना वयाच्या ५८ वर्षापर्यंत सेवेची सुरक्षीतता प्रदान करून दरमहा ४० हजार रुपये मानधन देण्याबाबतची निवेदने वेळोवेळी शासनास प्राप्त झाली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नियमित अभियोक्ता आणि विशेष अभियोक्ता यांच्या वेतनात व मानधनात प्रचंड फरक असून समान काम समान वेतन या संविधानातील मूलभूत तत्त्वाचे उल्लंघन होत असून, विशेष अभियोक्त्यांना सेवेची शाश्वती नसणे, रजा नसणे, न्यायमूर्ती आले नसल्यास, सुट्टी असल्यास त्या दिवसाचे मानधन देण्यात न येणे, १०-१५ वर्षांपासून काम करीत असल्यामुळे खाजगी व्यवसायाचा खंड पडून भविष्य अंधकारमय असणे, गृह भाडे भत्ता, प्रवासभत्ता व इतर भत्ते इत्यादींपासून ते वंचित आहेत, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, प्रश्न भाग (१) मधील निवेदनावर साकल्याने विचार करून जेणेकरून अभियोक्त्यांची गुणवत्ता वाढीला लागून राज्यात शासनाविरुद्ध जाणा-या निर्णयाचे प्रमाण कमी होईल यासाठी शासनाने कोणता निर्णय घेतला आहे वा घेण्यात येणार आहे,
- (४) अद्याप वरील प्रकरणी कोणताही निर्णय घेतलेला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवडलेल्या उमेदवारांमधून शासनाकडून केली जाते. तथापि, फौजदारी प्रक्रिया संहिता २५ (३) अन्वये विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीवर केली जाते. त्यांना शासकीय सेवकांना लागू असलेले नियम लागू नाहीत. शासकीय कर्मचा-यांना मिळणारे रजा, घरभाडे, प्रवास भत्ता व इतर भत्ते मिळणार नाही, हे त्यांना जात असते. विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ते नियुक्ती स्विकारताना या सर्व अटी व शर्ती मान्य करूनच नियुक्ती स्विकारतात.

मा.उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. ३९९६/२०१४ मध्ये दिनांक २३.०२.२०१५ रोजी दिलेल्या निकालात विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांना विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदावर कायम राहण्यास कोणतेही हक्क नसल्याचे नमूद करून याचिका फेटाळलेली आहे.

सदर अभियोक्त्यांना दिनांक १५.०७.२०१३ पासून प्रतिदिन रु. १००० /- एवढे मानधन मंजूर करण्यात आले आहे.

तसेच, शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग दिनांक २५.०८.२००५ अन्वये लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदावर तात्पुरत्या / अस्थायी स्वरूपात नियुक्त केलेला कोणताही कर्मचारी त्या पदावर कितीही वर्षे सेवेत राहिला, तरी कायम करण्याचा हक्क सांगू शकत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नळ जोडणी व इतर योजनांबाबत

(१८) * १०२९० डॉ.सुनिल देशमुख (अमरावती), डॉ.पंकज भोयर (वर्धा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सुवर्ण जयंती महोत्सवी नागरी दलीत वस्ती अंतर्गत अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील रहाटगांव परीसरातील खाजगी नळ जोडणी करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आयुक्त महानगरपालिका,अमरावती यांना दिनांक १६ डिसेंबर, २०१४ रोजी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेशान्वये महानगरपालिका क्षेत्रात हॉर्कर्स झोन निर्माण करण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात यावी या आशयाचे निवेदन दिनांक २४ नोव्हेंबर, २०१४ रोजी

आयुक्त महानगरपालिका, अमरावती यांना दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच महानगरपालिका क्षेत्रात रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात एकूण किती घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे, मंजूर उद्दिष्टापैकी प्रत्यक्षात लाभार्थ्यांची निवड करून किती घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले आहे,

(४) असल्यास, उक्त प्रश्न भाग १ व २ बाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

(३) अमरावती महानगरपालिका क्षेत्रांतर्गत रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात एकूण १२७२ घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे. मंजूर उद्दिष्टापैकी प्रभागात आतापर्यंत एकूण ७८१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यापैकी ७१० लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरु आहे.

(४) भाग-१ बाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व अमरावती महानगरपालिका स्तरावर कार्यवाही सुरु आहे. भाग-२ बाबत सद्यस्थितीत शहरात एकूण २७ हॉकर्स झोन अस्तित्वात आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व शासन निर्णयाप्रमाणे अमरावती महानगरपालिका क्षेत्राकरीता शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात आलेली आहे. फेरीवाला सर्वेक्षण संबंधी एजन्सी नेमण्याबाबत निविदा निश्चिती बाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. शहरातील सर्व फेरीवालांच्या बायोमेट्रीक पध्दतीने सर्वेक्षण करण्यात येवून त्यांची संख्या निश्चिती करण्याचे व त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे काम महानगरपालिकेच्या स्तरावर सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई शहरातील पवई येथील जमीनी संपादित करून एमएमआरडीए च्या
माध्यमातून हिरानंदानी या विकासकास दिल्याबाबत**

(१९) * ११४५५ डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील पवई येथील २३० एकर जमीन मूळ मालकांकडून संपादित करून गरीब व मध्यमवर्गीयांसाठी घरे बांधण्यासाठी राज्य शासनाने एमएमआरडीए च्या माध्यमातून हिरानंदानी या विकासकांस दिली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी झालेल्या त्रिपक्षीय करारानुसार या जमिनीवर फक्त २३० चौ.फूट (४० चौ.मी.) आणि ८६१ चौ.फूट (८० चौ.मी.) याच आकाराची घरे बांधणे आणि त्यापैकी १५ टक्के घरे राज्य शासनाला १३५ रुपये प्रति चौ.फूट या दराने देणे बंधनकारक होते, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदरहू विकासकाने या सर्व बाबींचे उल्लंघन करून गरीबांसाठी घरे बांधली नसून शासनालाही घरे दिली नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या प्रकरणी चौकशी करून उपरोक्त विकासकांवर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) होय.

(३), (४) व (५) सदर प्रकरणी मा.उच्च न्यायालयात सुरु असलेल्या जनहित याचिका क्रमांक १३१/२००८, ९१/२००८ व २१/२०१० याचिकांच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालयाने दि. २२/०२/२०१४ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशाप्रमाणे उर्वरित विकसनातून ४० चौ.मी. च्या १५११ सदनिका व ८० चौ.मी. च्या १५९३ सदनिका विकसित करावयाच्या आहेत. तसेच, एकूण चटईक्षेत्र निर्देशांकाच्या १५% क्षेत्राच्या सदनिका राज्य शासनास रु. १३५/- प्रति चौ.फुट या दराने द्यावयाच्या आहेत. शासनाच्या दिनांक ४/१२/२००९ रोजीच्या आदेशानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विकासकास रु. ८६.७५ कोटी उल्लंघन झालेल्या क्षेत्रासाठी दंड म्हणून भरणेस कळवले होते. परंतु सदर प्रकरणी शासनाने नियुक्त केलेल्या लवादाने दि. १६/०४/२०११ रोजी निर्णय दिला असून या निर्णयानुसार विकासकाने जमा केलेले अग्रिम रु. ३ कोटी परत न करता इतर सर्व दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र या निर्णयाविरोधात प्राधिकरणाने व शासनाने एकत्रितरीत्या दि. १४/११/२०११ रोजी मा.उच्च न्यायालयात दावा केला आहे.

**ठाणे महानगरपालिका हद्दीत बेकायदेशीर मोबाईल टॉवर्स
उभारण्यामुळे शासनाचा बुडालेला महसूल**

(२०) * ८२३० श्री.संजय केळकर (ठाणे), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत इमारतींवर ८० टक्के मोबाईल टॉवर्स अवैधरित्या उभारले आहेत यामुळे परिसरातील नागरिकांना रेडिएशनचा धोका निर्माण झाला आहे तसेच मोबाईल टॉवरचे धोरण कागदावरच राहिल्याने महानगरपालिकेला कोटयावधीच्या महसूलाला मुकावे लागले असल्याचे दि. २६.१.२०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या अनधिकृत टॉवर्सच्या संदर्भात शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत इमारतींवर ४०६ मोबाईल टॉवर्स अवैधरित्या उभारल्याची बाब महानगरपालिकेच्या निदर्शनास आली आहे.

तसेच मोबाईल टॉवरच्या रेडिएशनाबाबत त्या परिसरमधील नागरीकांना रेडिशनचा धोका निर्माण झाला आहे काय याबाबतच्या तपासणीसाठी उप महानिर्देशक, दूरसंचार प्रवर्तक संसाधन आणि निगरानी प्रकोष्ठ यांना सूचना देण्यात येत आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीत एकूण १२ मोबाईल टॉवर कंपनीच्या एकूण ७६५ टॉवर्सकडून एप्रिल, २०११ ते फेब्रुवारी, २०१५ पर्यंत अपेक्षित मालमत्ता कर रुपये ८४.०३ कोटी पैकी रुपये ४५.१५ कोटी एवढी रक्कम वसूल केलेली असून विविध न्यायालयीन दाव्यामुळे ३८.८८ कोटी रक्कम वसूल होऊ शकली नाही. सदर थकबाकी वसुलीबाबत महानगरपालिकेमार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.

(२) ठाणे महानगरपालिका हद्दीतील ४०६ अनधिकृत मोबाईल टॉवर्स, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६० अन्वये नोटीसा बजावण्यात येऊन कारवाई सुरु करण्यात आली असता दरम्यानच्या काळात मा. उच्च न्यायालयामध्ये याचिका क्र. २०४१/२०१४ मधील दिनांक २५.०८.२०१४ व दिनांक १५.०९.२०१४ च्या अंतरीम आदेशान्वये मोबाईल टॉवर निष्कासित करण्यास मनाई केली असून केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागामार्फत पारीत करण्यात आलेली नियमावली राज्य शासनास बंधनकारक असल्याचे आदेशित केले आहे. मा. उच्च न्यायालयात उक्त आदेशानुसार मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या छाननी करून नियमाप्रमाणे शुल्क आकारणी करून परवानगी देण्यातबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड जिल्ह्यात लाच घेतलेल्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक
 विभागाने बेहिशोबी मालमत्ता ताब्यात घेतल्याबाबत**

(२१) * १०१८ श्री.संजय कदम (दापोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यात सन २०१४ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २८ प्रकरणात केलेल्या कारवाईत ४३ लाचखोरांना अटक करण्यात आली असून तपासात २० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता ताब्यात घेतल्याचे दिनांक २१ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कर्जत (जि.रायगड) येथील अभियंता गिरीशकुमार पारीख यांच्याकडे १० कोटीची बेहिशोबी मालमत्ता तर रंगारी यांच्याकडे सुमारे अडीच कोटीची बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर लाचखोरांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सन २०१४ मध्ये रायगड जिल्ह्यात लाचेची मागणी संदर्भात एकूण २८ गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये एकूण - ३६ लोकसेवक व ७ खाजगी व्यक्ती अशा एकूण ४३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. सदर नमूद गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांपैकी ५ लोकसेवकांकडे अपसंपदा आढळून आली असून त्यांच्या घरझडतीमध्ये एकूण रु. १३,६२,९४,२०१/- एवढी मालमत्ता निष्पन्न झाली आहे.

(२) श्री.गिरीषकुमार पारीक, उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत, जि.रायगड यांच्या घरझडतीमध्ये रु. ९,९३,७७,४०६ /- व श्री. बुधेश रंगारी, कार्यकारी अभियंता यांच्या घरझडतीमध्ये रु. २,४३,२५,३८०/- एवढी बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे.

(३) व (४) बेहिशोबी मालमत्ते संदर्भात संबंधित लोकसेवकांविरुद्ध केलेल्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

(१) श्री.गिरीषकुमार पारीक, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत, जि.रायगड यांच्याविरुद्ध लाचेच्या सापळा प्रकरणी त्यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. २/२०१४, ला.प्र.का., १९८८ चे कलम ७, १३(१) (ड) सह १३ (२) अन्वये दाखल गुन्ह्यात त्यांच्या घराच्या व बँक लॉकर झडतीमध्ये त्यांच्याकडे रु. ९,९३,७७,४०६ /- किंमतीची मालमत्ता आढळून आली आहे.

सदर बेहिशोबी मालमत्तेच्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन कर्जत, जि.रायगड येथे गु.र.क्र. ४/२०१४, ला.प्र.का. १९८८ चे कलम ७, १३, (१) (इ) सह १३ (२) अन्वये दि. १७.०५.२०१४ रोजी अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(२) श्री.बुधेश रंगारी, कार्यकारी अभियंता, मार्ग विकास विभाग पनवेल, जि.रायगड यांच्याविरुद्ध लाचेच्या सापळा प्रकरणी त्यांच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. २९/२०१४, ला.प्र.का., १९८८ चे कलम ७, १३, (१) (ड) सह १३ (२) अन्वये दाखल गुन्ह्यात त्यांच्या घराच्या व बँक लॉकर झडतीत त्यांच्याकडे रु. २,४३,२५,३८०/- किंमतीची मालमत्ता आढळून आली आहे. त्यांच्याकडील मालमत्तेची उघड चौकशी सुरु करण्यात आली आहे.

(३) श्रीमती दिशा सावंत, सहा. संचालक नगररचना रायगड अलिबाग यांच्याविरुद्ध दि. २१/१०/२०१४ रोजी लाचेच्या मागणीबाबत अलिबाग पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २९/२०१४, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, १९८८ चे कलम ७, सह भा.दं.वि. कलम १०९ अन्वये दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने घरझडतीमध्ये रु. ५४,७०,६४५/- किंमतीची बेहिशोबी मालमत्ता संपादीत केल्याचे दिसून आले. यासंदर्भात त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन अलिबाग येथे गु.र.क्र. ४/२०१५, ला. प्र.का., १९८८ चे कलम १३ (१) (इ) सह १३ (२) अन्वये दि. १७.०२.२०१५ रोजी अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(४) श्री. राजु एकनाथ पंडीत, नगररचनाकार रायगड अलिबाग यांच्याविरुद्धच्या लाचेच्या सापळा प्रकरणात त्यांच्या घरझडतीमध्ये त्यांनी एकूण रु. ५९,३५,८७८/- किंमतीची बेहिशोबी

मालमत्ता संपादित केल्याचे दिसून आल्याने, त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन अलिबाग येथे गु.र.क्र. ५/२०१५, ला.प्र.का., १९८८ चे कलम १३(१) (इ) सह १३ (२) अन्वये दि. १७.०२.२०१५ रोजी अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(५) श्री.तुळशीदास उकंडराव राठोड, सहा. नगररचनाकार रायगड अलिबाग यांच्याविरुद्धच्या लाचेच्या सापळा प्रकरणात त्यांच्या घरझडतीमध्ये त्यांनी रु. ११,८४,८९२/- किंमतीची बेहिशोबी मालमत्ता संपादित केल्याचे दिसून आल्याने, त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन अलिबाग येथे गु.र.क्र.६/२०१५, ला.प्र.का., १९८८ चे कलम १३(१) (इ) सह १३ (२) अन्वये दि. १७.०२.२०१५ रोजी अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

मिरा-भाईदर महानगरपालिकेच्या हद्दीत मौजे महाजनवाडी येथील लोढा अँक्वा बांधकाम प्रकल्पातून तरणतलाव व वेल्फेअर सेंटर बांधण्याच्या मागणीबाबत

(२२) * ९३९० श्री.सुरेश धानोरकर (वरोरा), श्री.जानराज चौगुले (उमरगा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरा-भाईदर महानगरपालिकेच्या हद्दीत मौजे महाजनवाडी येथील लोढा अँक्वा बांधकाम प्रकल्पातून महानगरपालिकेला मिळणाऱ्या ७ हजार ८ चौ.मी. भूखंडावर नागरी सुविधांच्या अनुषंगाने तरणतलाव व वेल्फेअर सेंटर बांधण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी ४ वर्षांपूर्वी करून यातील अर्ध्या भूखंडात महानगरपालिका महासभेने २००८ मध्ये शाळा बांधण्यास लोढा अँक्वा बिल्डर्सला परवानगी दिली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याच परिसरात निलकमल रियलटर्स हा बांधकाम प्रकल्प असून या प्रकल्पातून ९ हजार चौ.मी. चा नागरी सुविधा भूखंड महानगरपालिकेने ताब्यात घेऊन सदर जागेवर नागरिकांसाठी नाट्यगृह बांधावे अशी मागणीही स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बिल्डर्सने आतापर्यंत भूखंड हस्तांतरीत केले नसल्याने दोन्ही भूखंडाच्या जागेवर स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी तलाव, वेल्फेअर सेंटर व नाट्यगृहाच्या केलेल्या मागणीला ४ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी पूर्ण होत नसल्याने महानगरपालिकेने भूखंड ताब्यात घ्यावेत यासाठी दिनांक २ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्तांनी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) होय.

(४) मिरा-भाईदर महानगरपालिकेकडून कार्यवाही प्रस्तावित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील प्रथम मेट्रो रेल्वे प्रकल्प वर्सावा ते घाटकोपर सुरु करण्याकरिता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतल्याबाबत

(२३) * १३६७१ श्री.रमेश लटके (अंधेरी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई शहरातील प्रथम मेट्रो रेल्वे प्रकल्प वर्सावा ते घाटकोपर सुरु करण्याकरिता मुंबई महानगरपालिकेचा मुख्य रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ताब्यात घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मेट्रो प्रकल्पाचे काम करताना खंडीत झालेल्या मलनिःस्सारणवाहिन्या व पर्जन्य जलवाहिन्या ह्या सद्यःस्थितीत पूर्णपणे नादुरुस्त असून संपूर्ण मुख्य रस्ताच नादुरुस्त आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त नादुरुस्त रस्ता सहायक महानगरपालिका आयुक्त के /पूर्व विभाग, अंधेरी यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून रस्त्याची पुनर्बांधणी करून मिळेपर्यंत ताब्यात घेण्यास नकार दिला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर पर्जन्यजलवाहिन्या व मलनिःस्सारणवाहिन्या दुरुस्त करून रस्त्यांची पुनर्बांधणी करून तो रस्ता जनतेसाठी सुस्थितीत करून देण्याबाबत केली वा करण्यात येत आहे,
- (५) तसेच मलनिःस्सारणवाहिन्या, पर्जन्यजलवाहिन्या व रस्ता नादुरुस्त ठेवण्यास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचारी, विकासक व कंत्राटदार यांच्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सदर रस्ता मुंबई पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत सुधारणेस्तव ताब्यात घेतला होता. तथापि, सुधारणा पूर्ण झालेल्या भागातील रस्ता मेट्रोचे काम प्रगतीपथावर असल्याने महापालिकेकडे हस्तांतरीत केला नाही.

(२), (३), (४), (५) व (६) मेट्रोचे सवलतदार मे. मुंबई मेट्रो प्रा.लि. यांनी मेट्रो प्रकल्पाच्या कामाकरीता ज्या ठिकाणी मलनिःस्सारण वाहिन्या व पर्जन्य जलवाहिन्या स्थलांतरीत करावयाच्या होत्या त्या बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या देखरेखीखाली स्थलांतरीत केलेल्या आहेत. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले असून सदर रस्ता वाहतूकीसाठी सुस्थितीत करण्यात आला आहे. दुरुस्तीची उर्वरित किरकोळ कामे लवकरच पूर्ण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित आहे. तथापि काही ठिकाणी मुंबई मेट्रो वन प्रा.लि. यांच्याकडून दुरुस्तीचे काम प्रलंबित असून सदर काम लवकरात लवकर करण्यासाठी त्यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत आदेश देण्यात आले असून सदर रस्ता मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

मुंबईला भविष्यात भूकंपाचे मोठे धक्के बसतील असा
जेष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिलेला इशारा

(२४) * ६११६ श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.दिलीप सोपल (बार्शी), श्री.अजित पवार (बारामती), श्री.प्रदीप नाईक (किनवट), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भूगर्भातील हालचालीमुळे मुंबईला भविष्यात भूकंपाचे मोठे धक्के बसतील असा इशारा जेष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, भूकंपाचे धक्के ६.२ ते ६.५ इतक्या रिश्टर स्केलचे असतील त्यामुळे २३ मजल्यावरील उंच इमारतींना धोका पोहचू शकतो असा निष्कर्षही भूगर्भ शास्त्रज्ञांनी नोंदविला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मुंबईतील २३ मजल्यांपेक्षा जास्त उंच इमारतीबाबत शासनाचे धोरण काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणाबाबत शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) मुंबई विद्यापीठामध्ये जानेवारी, २०१५ मध्ये भरलेल्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या १०२ व्या अधिवेशनामध्ये मुंबई आय.आय.टी. चे निवृत्त शास्त्रज्ञ श्री.व्ही.सुब्रमण्यम यांनी मुंबई शहराला भूकंपाचा धोका असल्याचे मत व्यक्त केले. यात त्यांनी ६.२ ते ६.५ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची शक्यता व्यक्त केली असून त्यामुळे उंच इमारतींना धोका असल्याचे मत व्यक्त केले आहे.

(३) व (४) मा. सर्वोच्च न्यायालयाने स्वतः सिव्हील अपिल क्र. १११५०/२०१३ मध्ये दिनांक १७/१२/२०१३ रोजी आदेश देवून उंच इमारतीच्या प्रस्तावाची छाननी करणेसाठी श्री.पी.एस.पाटणकर, निवृत्त न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय यांचे अध्यक्षतेखाली तज्ञ समिती गठीत केलेली आहे. सदर समिती दिनांक ९/६/२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यरत झालेली आहे. त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, आय.आय.टी. मुंबई येथील प्राध्यापक तसेच व्हिजेटीआय, मुंबई येथील संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक, निरी या संस्थेचे शास्त्रज्ञ, श्री. पंकज जोशी, वास्तुविशारद या तज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. सदर समितीकडून प्रामुख्याने ७० मी. पेक्षा जास्त उंच असलेल्या इमारतींच्या प्रस्तावाची छाननी करणेत येत आहे. प्रस्तुत बाब सदर समितीच्या निदर्शनास आणणेत येत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील उंच इमारतींच्या बांधकाम प्रस्तावाच्या छाननीसाठी सध्याच्या व्यवस्थेचे पुनर्विलोकन करून शिफारशी करण्यासाठी मा. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली तांत्रिक अभ्यासगट नियुक्त आहे. सदर अभ्यासगटासमोरही सदर बाब पडताळणीसाठी ठेवणेत येत असून त्यानुषंगाने पुढील कार्यवाहीची दिशा ठरविणेत येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ॲसिडने भरलेला टँकरचा अपघात झाल्याबाबत

(२५) * ५४३५ श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथून गोंडपिंपरीकडे जाणारा ॲसिडने भरलेला टँकर (क्र. एमपी १३ जीए ४५९९) वढोली गावाजवळ अंधारी नदीच्या पुलावरून खाली कोसळल्याने ट्रकचालक व क्लिनर या दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला असल्याचे दिनांक १३ जानेवारी, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले , हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर ट्रक मालकाकडे ॲसिड वाहतूक करण्याचा परवाना होता काय आणि त्यात दिलेल्या सुरक्षेच्या नियमाचे पालन केले होते काय याबाबत पोलीस विभागाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर टँकर मालकाकडे ॲसिड वाहतूक करण्याचा परवाना होता किंवा कसे, याबाबत मध्य प्रदेश शासनाच्या परिवहन विभागाकडून माहिती घेण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

(३) सदर अपघात टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गोंडपिंपरी पोलीस ठाणे येथे अप.क्र. ६/२०१५, भा.दं.वि.सं. कलम २७९, ३०४ (अ), ४२७ सह मो.वा.का. कलम १८४ अन्वये टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पंढरपुर (जि.सोलापूर) नगरपालिकेचे मलनिस्सारण केंद्र बंद असल्यामुळे ड्रेनेजमधील मैलामिश्रीत पाणी चंद्रभागा नदीत सोडले जात असल्याबाबत

(२६) * ९९७७ कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंढरपुर (जि.सोलापूर) नगरपालिकेचे मलनिस्सारण केंद्र चालवणाऱ्या ठेकेदार कंपनीला वर्क आर्डर न दिल्यामुळे मलनिस्सारण केंद्रास कुलूप लावून काम बंद केल्यामुळे ड्रेनेजमधील मैलामिश्रीत पाणी चंद्रभागा नदीत सोडले असल्याचे दिनांक १७ जानेवारी, २०१५ रोजी वा

त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे शहरातील नागरीकांसह नदीकाठच्या गावातील हजारो नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीअंती संबंधित ठेकेदारावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दिनांक १७.१.२०१५ रोजी व त्यासुमारास मलनिस्सारण केंद्र बंद होते, हे खरे आहे. परंतु मैलमिश्रीत पाणी चंद्रभागा नदीत सोडलेले नाही.

(२) नाही.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**उरण (जि.रायगड) येथील जीटीआय या खाजगी कंपनीतील
कर्मचाऱ्यांनी संप करून जाळपोळ केल्याबाबत**

(२७) * १७९० श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.भरतशेठ गोगावले (महाड), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम), श्री.सुभाष साबने (देगलूर), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उरण (जि.रायगड) येथील जीटीआय या खाजगी कंपनीत कंटेनरची क्रेनद्वारे हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे माहे जानेवारी, २०१५ च्या तिसऱ्या आठवड्यात हजारो कंटेनर ट्रेलर न्हावा-शेवा व उरण भागात अडकून पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू कंपनीच्या कामगारांच्या संपाचे पडसाद दिनांक १८ जानेवारी, २०१५ रोजी बंदरा बाहेर उमटल्याने तणाव निर्माण होऊन त्याचे जाळपोळ आणि तोडफोडीमध्ये रुपांतर होऊन जमावाने पोलिसांच्या गाड्यांचे तसेच चौकी पेटवून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व सदर प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच सदर घटनेत किती रक्कमेचे नुकसान झाले आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) व (२) होय.

- (३) सदर प्रकरणी दि. १८.१.२०१५ रोजी न्हावा शेवा पोलीस ठाणे येथे गुन्हा नॉद क्र. ६/२०१५ अंतर्गत भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०७, ३५३, ३३२, ३३३, ४३५, ३३७, ४२७, १४३, १४७, १४९ सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायद्याच्या कलम ३, मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१)१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात २७ आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. गुन्ह्याचा तपास सुरु आहे. सदर घटनेत एकूण रु. १७,००,०००/- इतक्या रकमेच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
- (४) विलंब झालेला नाही.

वाडीव (जि.नाशिक) येथील गोंदे औद्योगिक वसाहतीमधील थिसनकूप इलेक्ट्रिकल स्टील कंपनीने कामगारांना सक्तीने स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडल्याबाबत

(२८) * ५५३८ श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वाडीव (जि.नाशिक) येथील गोंदे औद्योगिक वसाहतीमधील सर्वात मोठ्या थिसनकूप इलेक्ट्रिकल स्टील कंपनीने २०६ कामगारांना सक्तीने स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले असल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणाला कामगार संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने सदर कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) थिसनकूप इलेक्ट्रीकल स्टील इंडिया प्रा.लि. या कंपनी व्यवस्थापनाने नोव्हेंबर, २०१४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना जाहिर केली होती. त्यास अल्प प्रतिसाद मिळाल्याने व्यवस्थापनाने दिनांक २५.११.२०१४ रोजी औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ च्या कलम २५ (एन) अन्वये सक्षम प्राधिकारी (कामगार उपआयुक्त, नाशिक) यांच्या समोर २०६ कामगारांची कपात करण्याबाबत परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला आहे.

- (२) व्यवस्थापनाच्या औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७ च्या कलम २५ (एन) अन्वये सक्षम प्राधिका-याकडे केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांच्यासमोरील सुनावणी मध्ये संघटनेने विरोध केलेला आहे, हे खरे आहे.
- (३) व्यवस्थापनेच्या कामगार कपातीची परवानगी मिळण्याबाबत केलेल्या अर्जामध्ये संबंधित पक्षाची सुनावणी सक्षम प्राधिकारी यांच्यासमोर होऊन सदर प्रकरणात दिनांक ०५/०३/२०१५

रोजी निर्णय घेतला असून व्यवस्थापनाचा कामगार कपातीचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे व न्यायालयीन परिक्षणासाठी दिनांक ०७/०३/२०१५ रोजी मा. औद्योगिक न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

डहाणू (जि.पालघर) नगरपरिषदेच्या विकास कामामध्ये शाखा अभियंता, ठेकेदार तसेच पदाधिकारी यांनी बनावट देयक तयार करून गैरव्यवहार केल्याबाबत

(२९) * १३६३७ श्री.कृष्णा घोडा (पालघर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डहाणू नगरपरिषदेच्या (जि.पालघर) विकास कामाकरिता शाखा अभियंता, ठेकेदार तसेच पदाधिकारी यांनी १ कोटी १ लाख ९ हजार रुपयांचे बनावट देयक तयार करून गैरव्यवहार केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, डहाणू नगरपरिषद हद्दीत हरितपट्टा (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन करून खार जमिनीवर बांधकाम करणे, नियमबाह्य वाढीव चटई क्षेत्र मंजूर करणे, वाजवीपेक्षा जास्त उंची तसेच नियम धाव्यावर बसवून बांधकामांना परवानगी देणे, त्याप्रमाणे दलितवस्ती सुधारणा योजना, आदिवासी उपयोजना, रस्ते अनुदान वैशिष्ट्यपूर्ण योजना १३ वा वित्त आयोग, जनरल निधी, हेड बदलून दुसऱ्या कामांना निधी वर्ग करणे तसेच शासनाच्या इतर योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, चौकशीनुसार संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

गडचिरोली जिल्ह्यात पावणेदोन कोटीची वाहने जाळल्याबाबत

(३०) * १३१४४ श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात रुपये पावणेदोन कोटीची वाहने जाळल्याबाबतचे दिनांक २४ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, ही जाळपोळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून केली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर नक्षली गडचिरोली येथून ५० कि.मी. अंतरावरील धानोरा तालुक्यातील पुस्टोलाजवळच्या येडमपायजी जंगलातील आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, अशाप्रकारच्या निंदनीय घटना भविष्यात पुढे घडू नये याकरीता शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) गडचिरोली जिल्ह्यातील कोरकुटी गावाजवळ दिनांक २२.०१.२०१५ रोजी नक्षलवाद्यांनी रु. १.५४ कोटी किंमतीची एकूण १४ वाहने जाळली.

(२) हे संयुक्तिक नाही.

(३) होय.

(४) भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी शासनाने पुढीलप्रमाणे उपाययोजना केल्या आहेत :-

(१) शासनाने नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती शस्त्रे व दारुगोळा याबरोबर आधुनिक संपर्क व्यवस्था, वाहन व्यवस्था, भुसूरंग प्रतिबंधक वाहने व हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले आहेत.

(२) जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या कारवायांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा पोलीस तसेच केंद्रीय राखीव पोलीस बल यांच्या माध्यमातून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येते.

(३) जिल्ह्यात नक्षलविरोधी कृतीकरिता केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या बटालियन, कोब्रा बटालियन, राज्य राखीव पोलीस बलाच्या कंपनी व जिल्हा पोलीस दल तसेच सी-६० च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. जवानांना युध्दप्रशिक्षण देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. नक्षलविरोधी शोध अभियान, गस्त, नाईट अॅम्बुश, नाकाबंदी यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर प्रतिबंध आणण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

जोगेश्वरी (पू.) मुंबई येथे उभारण्यात आलेल्या बृ.मु.म.पा. सुसज्ज ट्रामा केअर रुग्णालयात साधन सामुग्रीचा अभाव असल्याबाबत

(३१) * १२४६९ श्री.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जोगेश्वरी (पू.) मुंबई येथे उभारण्यात आलेल्या बृ.मु.म.पा. सुसज्ज ट्रामा केअर रुग्णालयात सिटी स्कॅन, वेन्टेलेटर मशिन इत्यादी साधनसामुग्रीचा अभाव असल्याने आणि रुग्णालयातील अधीक्षक व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, साधनसामुग्रीचा अभाव असल्याने रेल्वे, वाहन अपघातग्रस्त रुग्णांना कूपर

रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यु होतो, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू रुग्णालयात अत्याधुनिक साधनसामुग्री पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही. हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर रुग्णालयात व्हेटीलेटर, सोनोग्राफी, एक्स-रे, इत्यादी उपलब्ध आहेत.

सी.टी.स्कॅन: सी.टी.स्कॅन मशिन खरेदी करण्याची प्रक्रिया केंद्रीय खरेदी विभागातर्फे कार्यान्वित आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून खाजगी केंद्राबरोबर एमओयु करून महापालिकेच्या दरामध्ये सी.टी.स्कॅन करून घेण्यात येतात.

एम.आर.आय. स्कॅन: एम.आर.आय. सुविधा सार्वजनिक खाजगी सहभाग उपक्रमांतर्गत निवड करण्यात आलेल्या के.आर.एस.एन.ए.ए. डायग्नोस्टिक प्रा. लि. या संस्थेमार्फत पुरविण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दिनांक २९.११.२०१४ रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले असून सदर संस्थेमार्फत एम.आर.आय. स्कॅन सुविधा ६ महिन्यात कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

(२) ज्या रुग्णांना अतिविशेष सेवा व सुविधांची तसेच तज्ञ डॉक्टरांची गरज भासते अशा रुग्णांना महानगरपालिका ट्रान्सफर प्रोटोकॉल नुसार वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नीत मोठ्या रुग्णालयांमध्ये नेण्यात येते.

(३) वरील प्रश्न भाग १ मधील दिलेल्या उत्तराप्रमाणे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील शिवडी येथील क्षय रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी परदेशी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली इन्फेक्शन कंट्रोल कमिटीची स्थापना केल्याबाबत

(३२) * ८०७९ श्री.शरददादा सोनवणे (जुन्नर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील शिवडी येथील एकमेव क्षय रुग्णालयाचा कायापालट व कर्मचाऱ्यांसह रुग्णांना क्षय मुक्त करण्यासाठी परदेशी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार २०११ मध्ये इन्फेक्शन कंट्रोल कमिटीची स्थापना करून या कमिटीच्या दर महिन्याला बैठका घेऊन विविध उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेऊनही गेले ६ महिने या कमिटीची बैठकच झाली नसल्याची बाब दिनांक २५ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, परिणामी रुग्णांच्या थेट संपर्कात राहिल्यामुळे क्षय रुग्णालयातील २७ कर्मचाऱ्यांना एम.डी.आर. क्षयाची लागण झाली तर ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, इन्फेक्शन कंट्रोल कमिटीची गेले ६ महिने बैठक न होण्याची कारणे काय

आहेत,तसेच या कमिटीने आतापर्यंत सुचविण्यात आलेल्या सुचनाबाबत आरोग्य विभागाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही. संसर्ग नियंत्रण समिती परदेशी तज्ञ डॉ.रॉड एस्कॉन, संसर्ग नियंत्रण तज्ञ यांच्या मार्गदर्शनानुसार माहे जून, २०११ मध्ये स्थापन करण्यात आली असून, दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर समितीची बैठक घेतली जात आहे. मागील ६ महिन्यांत दिनांक १४.०८.२०१४, ०१.०९.२०१४, ०७.१०.२०१४, ०५.११.२०१४, ०९.१२.२०१४, ०२.०१.२०१५ व ०४.०२.२०१५ रोजी बैठका घेण्यात आल्या आहेत.

(२) हे खरे नाही. सद्यःस्थितीत २६ कर्मचा-यांना क्षयरोगाची बाधा झाली असून त्यापैकी २३ एम.डी.आर. व ३ सामान्य क्षयाने बाधित आहेत. आतापर्यंत २० कर्मचारी क्षयरोग औषधोपचारानंतर पूर्णपणे बरे झालेले असून जानेवारी, २०१५ मध्ये एकाही कर्मचा-यांचा मृत्यु झालेला नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयाच्या निकृष्ट कामामुळे भिंतीला तडे गेल्याबाबत

(३३) * ६२४४ श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.योगेश सागर (चारकोप), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कांदिवली (पश्चिम), मुंबई येथे नव्याने बांधण्यात आलेल्या शताब्दी रुग्णालयाच्या बांधकामात गैरव्यवहार होऊन इमारतीची अंतर्गत कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याची बाब दिनांक १३ जानेवारी २०१५ रोजी निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, सदर रुग्णालयाच्या बांधकामाबाबत दोषी असलेल्या कंत्राटदारावर व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अंध श्रद्धा निर्मूलन चळवळीचे डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या
हत्येचा अद्याप तपास लागला नसल्याबाबत**

(३४) * १२०२५ श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), अॅड.वारीस पठाण (भायखळा), श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची तसेच व्यावसायिक सुरेश अरुलकर व व्यावसायिक निखिल राणे सहीत अनेकांच्या दिवसाढवळ्या हत्या होऊन अनेक वर्षांपासून गुन्हेगारांचा छडा लागत नसल्याबाबत विभागातील जागरूक नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री, मा.राज्यमंत्री (गृह), राज्य पोलीस महासंचालक यांच्याकडे माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्यासुमारास लेखी निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील प्रकरणी शासनातर्फे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय, डॉ.नरेंद्र दाभोळकर तसेच व्यावसायिक निखिल राणे यांच्या हत्येसंदर्भात मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये सदर दोन्ही गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे देण्यात आलेला आहे.

व्यावसायिक सुरेश अलुरकर यांच्या हत्येसंदर्भात डेक्कन पोलीस स्टेशन येथे गुरक्र.३९९/२००८ भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा अ वर्ग समरी फायनल करण्यात आलेला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

खामगाव (जि.बुलढाणा) येथील पाणी पुरवठा योजनेचे काम बंद असल्याबाबत

(३५) * ८४८८ श्री.आकाश फुंडकर (खामगांव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खामगाव (जि.बुलढाणा) येथील UIDSSMT या योजनेअंतर्गत खामगांव शहरासाठी कायमस्वरूपी असलेली पाणी पुरवठा योजना सन २००८-२००९ मध्ये मंजूर झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निविदा सी.एस.आर.पेक्षा किती टक्क्यावर देण्यात आली व त्याची कारणे काय ,तसेच सदर योजनेसाठी किती निधी प्राप्त झाला व किती कामे पूर्ण करण्यात आली,

(३) असल्यास, सदर काम बंद असण्याची कारणे काय आहेत तसेच सदर कंत्राटदाराला देयकांची किती रक्कम वितरीत केली व विलंब करणाऱ्या कंत्राटदारावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

केंद्र शासनाने सन २००८-०९ मध्ये खामगांव शहराच्या पाणी पुरवठा योजनेच्या रुपये ४३.२८ कोटी किंमतीच्या प्रकल्पास मंजूरी दिलेली आहे.

(२) खामगांव शहर पाणी पुरवठा योजना सन २००६-०७ च्या दरसूचीनुसार तयार करून केंद्र शासनाकडे युआयडीएसएसएमटी योजनेअंतर्गत मंजूरीसाठी पाठविण्यात आली होती. केंद्र शासनाने सदर योजना सन २००८-०९ मध्ये मंजूर केलेली आहे. त्यानुसार सन २००६-०७ च्या दरसूचीप्रमाणे ५३.४४ टक्के जादा दराने तर सन २००८-०९ च्या दरसूचीनुसार ९.१३ टक्के जादा दराने न्यूनतम दराची निविदा खामगांव नगरपरिषदेमार्फत मंजूर करण्यात आली आहे.

सदर प्रकल्पासाठी केंद्र शासन हिस्सा रुपये ३४.६२ कोटी, राज्य शासन हिस्सा रुपये ४.३२ कोटी व राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे वाढीव दरसूचीतील फरकाच्या ५० टक्के रक्कम रुपये ५.७१ कोटी पूरक अनुदान म्हणून असा एकूण रुपये ४४.६५ कोटी निधी खामगांव नगरपरिषदेस वितरीत करण्यात आला आहे. खामगांव नगरपरिषदेच्या अहवालानुसार प्रकल्पांतर्गत मंजूर १३ उपांगांपैकी ७० टक्के कामे पूर्ण झालेली आहेत.

(३) सदर प्रकल्पांतर्गत मंजूर जलशुध्दीकरण केंद्रासाठी शासकीय ई-क्लास जागेचा ताबा महसूल विभागाकडून प्राप्त झाला नसल्याने कंत्राटदाराकडून दरवाढ मागणी होत असल्याने या कारणास्तव मागील २ महिन्यापासून काम बंद आहे. सदर प्रकल्पाच्या कामापोटी कंत्राटदाराला रक्कम रुपये ४६.७० कोटी वितरीत करण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने खामगांव नगरपरिषदेमार्फत कंत्राटदार कंपनीची बँक गॅरंटी गोठवून ठेवण्यात अली असून खामगांव नगरपरिषदेमार्फत कंत्राटदारास सक्त ताकीद व नोटीस देण्यात आली आहे. कंत्राटदाराने तात्काळ काम सुरु न केल्यास कडक कार्यवाही करण्याचा निर्णय खामगांव नगरपरिषदेने ठरावान्वये घेतला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कुळगांव-बदलापूर (जि.ठाणे) नगरपालिका हद्दीमध्ये राबविण्यात आलेल्या बीएसयुपी घरकुल योजनेतील इमारतीमध्ये लाभार्थ्या ऐवजी बेकायदेशीर नागरीक वास्तव्य करीत असल्याबाबत

(३६) * ७२५२ श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) :

सन्माननीय गृहनिर्माणमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील कुळगांव बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये राबविण्यात आलेल्या बीएसयुपी घरकुल योजनेमधील लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द झाली नसतांना सदर बीएसयुपी घरकुल योजनेच्या बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने बेकायदेशीरपणे काही नागरिक वास्तव्य करीत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशी अंती काय निदर्शनास आले तदनुसार बीएसयुपी घरकुल योजनेच्या नविन बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करण्यास देणाऱ्या

नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) हे खरे आहे. कुळगांव-बदलापूर येथील ३१५ झोपडपट्टीधारकांनी बीएसयुपी प्रकल्पातील सदनिकांचा अनधिकृत ताबा घेतल्याचे माहे डिसेंबर, २०१२ मध्ये निदर्शनास आले आहे, त्यापैकी २७८ झोपडपट्टीधारक बीएसयुपी योजनेतील पात्र लाभार्थी आहेत.

(२), (३) व (४)

प्रस्तुत प्रकरणी राज्य स्तरीय सुकाणू अभिकरणांमार्फत चौकशी करण्याबाबत शासनस्तरावरून आदेश देण्यात येत आहेत.

----- मिहान प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के विकसित जमीन देण्याबाबत

(३७) * १३१६२ श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), डॉ.आशिष देशमुख (काटोल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील मिहान प्रकल्पातील उद्योजकांनी ३ महिन्यांच्या आत उद्योग सुरु करण्यासंबंधी पावले उचलावीत अन्यथा जमीन परत द्यावी, असे निर्देश मा.पालकमंत्री, नागपूर यांनी दिनांक २८ जानेवारी, २०१५ रोजी दिल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मिहान प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के विकसित जमीन देण्याकरीता त्या परिसरात विकास कामासंबंधी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, विकसित जमिनीच्या परिसरासाठी कंत्राटदार निश्चित करण्यात आले आहेत काय, कंत्राटदारांना तो परिसर विकसित करण्यासाठी किती कालावधी देण्यात आलेला आहे,

(४) नसल्यास, प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के विकसित जमीन देण्याबाबत निश्चित कालावधी काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

(३) सुमठाणा येथील रस्त्यांची कामे करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे.

पाणीपुरवठा, जल:निस्सारण, मल: निस्सारण या कामांच्या निविदा प्राप्त झाल्या असून त्यांची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे.

(४) मिहान प्रकल्पबाधितांपैकी ज्यांनी १२.५ टक्के विकसित जमिनीचा पर्याय दिला आहे त्यांना १२.५ टक्के विकसित भूखंड पुढील वर्ष अखेरपर्यंत वाटप करण्यात येतील.

जालना जिल्ह्यात तसेच शहरास नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी करावयाची उपाययोजना

(३८) * ७८०४ श्री.अर्जुन खोतकर (जालना), श्री.संदीपानराव भुमरे (पैठण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जालना शहरातील पाणी पुरवठा योजना (जायकवाडी) सुरु असून शहरातील अंतर्गत असलेली जलवाहिनी जुनी झाल्याने नागरीकांना पुरेसे पाणी मिळत नाही, हे खरे आहे काय,
- (२) तसेच पैठण-जालना या पाईपलाईनमधून जागोजागी गळती होत असून अनेक ठिकाणी व्हॉल्वमधून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले व पाचोड, कोळीबोडखा, लिंबगाव, थेरगाव, हार्शी, दादेगांव, सोनवाडी, कुतूबखेडा आदि गावात आताच भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे व जालना जिल्ह्यातील सुमारे १२१ गावांमधील पाणी पुरवठा नळ योजना बंद असल्याची माहिती माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रश्न भाग (१) व (२) प्रकरणी शासनाकडून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) जायकवाडी जालना योजनेच्या पाईपलाईन वर बसविण्यात आलेले एअर व्हॉल्व जवळच्या काही गावातील नागरीकांकडून नादुरुस्त करून पाणी चोरीचे प्रकार होत असल्याबाबत तक्रारी जालना नगरपरिषदेकडे प्राप्त झाल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड, कोळीबोडखा, लिंबगाव, थेरगाव, हा र्शी, दादेगांव, सोनवाडी, कुतूबखेडा या गावांमध्ये पाणी टंचाई उपाययोजना अंतर्गत टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात डिसेंबर, २०१४ अखेर १२५ गावे वाड्यातील पाणी पुरवठा विभागामार्फत राबविली जात असलेली नळ पाणी पुरवठा योजना बंद आहे, हे खरे आहे.

(३) प्रश्न भाग -०१ च्या अनुषंगाने जालना नगरपरिषदेच्या अंतर्गत वितरण व्यवस्थेच्या प्रस्तावास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. प्रश्न भाग -०२ च्या अनुषंगाने जालना - जायकवाडी पाईपलाईन मधील एअर व्हॉल्व ग्रामस्थांकडून नादुरुस्त केल्याच्या अनुषंगाने जालना नगरपरिषदेने स्वतंत्र फिरत्या पथकाची नेमणूक केलेली असून एअर व्हॉल्वची दुरुस्ती वेळोवेळी जालना नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे, तसेच बंद असलेल्या योजना सुरळीतपणे चालू राहण्यासाठी टंचाई अंतर्गत तसेच देखभाल व दुरुस्ती या लेखाशीर्षाखाली प्राप्त निधी मधून दुरुस्तीची कामे हाती घेऊन पूर्ण करण्याचे नियोजन पाणी पुरवठा विभागामार्फत केले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

चिपळूण (जि.रत्नागिरी) नगरपरिषद हद्दीतील लघु उद्योजकांच्या औद्योगिक वसाहतीबाबत

(३९) * ६२२९ श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिपळूण नगरपरिषद (जि.रत्नागिरी) हद्दीतील आरक्षण क्रमांक ११० मधील २.५५ एकर जागा नगरपरिषदेने सन १९८८ मध्ये लघु उद्योजकांच्या औद्योगिक वसाहतीकरीता आरक्षित केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, लघु उद्योजकांसाठी नगरपरिषदेने आरक्षित केलेली ही जागा गेल्या २५ वर्षांपासून पडून असून सध्या या जागेवर परराज्यातील लोक झोपडपट्ट्या बांधून राहत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, आरक्षित जागेवरील या झोपड्या उठविण्यात येऊ नयेत म्हणून याठिकाणी काही धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत आणि त्याचा आधार घेऊन झोपड्यांना संरक्षण देण्याची मागणी केली जात आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले व या अनधिकृत झोपड्या तोडण्याकरिता शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) चिपळूण शहराच्या मंजूर विकास योजनेमध्ये सदरचे क्षेत्र "आ.क्र.११०- म्युनिसिपल इंडस्ट्रीअल वसाहत " या करिता आरक्षित आहे.

(२), (३) व (४) सदर आरक्षित जागा चिपळूण नगरपरिषदेने संपादित केली आहे. या जागेवर सद्यघडीस काही तात्पुरत्या स्वरूपात झोपड्या आहेत. तसेच त्या ठिकाणी अनधिकृतपणे धार्मिक बांधकाम उभारण्यात आले असून, झोपड्यांना संरक्षण देण्याची कोणतीही मागणी नगरपरिषदेकडे प्राप्त नाही. सदर झोपड्या व धार्मिक बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात चिपळूण नगरपरिषदेकडून दि.१९/१/२०१५ रोजी स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहिर सुचना प्रसिध्द करण्यात आली असून नगरपरिषदेकडून अतिक्रमण काढून टाकणेबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यातील पालीच्या खंडोबाच्या जत्रेत बिथरलेल्या हत्तीमुळे चेंगराचेंगरी झाल्याबाबत

(४०) * ५२८७ श्री.संग्राम थोपटे (भोर), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.सुभाष साबने (देगलूर), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सातारा जिल्ह्यातील पालीच्या खंडोबाच्या जत्रेत बिथरलेल्या हत्तीमुळे चेंगराचेंगरीत झालेल्या दुर्घटनेमध्ये एक महिला व ७ जण जखमी झाल्याची घटना दिनांक ३ जानेवारी, २०१५ रोजी घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी येथे सन २००५ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या चौकशीकरीता न्यायमूर्ती राजन कोचर यांची नियुक्ती करून आयोगाने शासनाकडे अहवाल सादर केला होता सदर अहवालात यात्रा - जत्रांतील दुर्घटना टाळाव्यात म्हणून यात्रा स्थळावर प्राण्याची हत्या करू नये, यात्रेतील मिरवणुकीत हत्ती, उंट, घोडा यांचा वापर करू नये इत्यादी सूचना केल्या होत्या त्यांची अंमलबजावणी शासनाने केली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न भाग -१ मधील घटनेची चौकशी करण्यात आली काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, तसेच आयोगाने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीची अंमलबजावणी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) प्रश्नात नमूद प्रकरणी मिरवणूकी दरम्यान कोणीतरी भाविकाने नवसाची मेंढीची लोकर हत्तीच्या अंगावर टाकला असता ती त्याच्या सोंडेत गेली, सोंडेतील लोकर काढण्यासाठी हत्ती चित्करला व त्याने मार्ग बदलला. त्यामध्ये हत्तीच्या पायाचा धक्का लागून घडलेल्या अपघातात एक महिला ठार झाली असून एक महिला स्वतः पडून जखमी झाली आहे.

(२) प्रश्नात नमूद कोचर आयोगाने सुचविलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात येते. सदर शिफारशीत यात्रेतील मिरवणूकीतील हत्ती, उंट, घोडा यांच्या वापराबाबत भाष्य आढळून येत नाही.

पाल यात्रेत हत्तीवरून मिरवणूक काढण्याची फार पुरातन पध्दत आहे. या यात्रेत वापरण्यात आलेल्या हत्तीची मिरवणूकीपूर्वी व नंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून, तपासणी करून सदरचा हत्ती स्वस्थ असल्याचे प्रमाणपत्र घेण्यात आले होते.

(३) होय, प्रकरणी मिरवणूकी दरम्यान कोणीतरी भाविकाने नवसाची मेंढीची लोकर हत्तीच्या अंगावर टाकल्याने ती त्याच्या सोंडेत गेली, सोंडेतील लोकर काढण्यासाठी हत्ती चित्करला व त्याने मार्ग बदलला. त्यामध्ये हत्तीच्या पायाचा धक्का लागून घडलेल्या अपघातात एक महिला ठार झाली असून एक महिला स्वतः पडून जखमी झाली आहे.

सदर प्रकरणी उंब्रज पोलीस ठाणे येथे मयत ०१/१५ सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे अकस्मात मयत दाखल करण्यात आली असून चौकशी सुरु आहे.

कोचर आयोगाच्या शिफारशी नुसार यात्रेचे आयोजक व देवस्थान विश्वस्त यांचेसोबत बैठका घेऊन वेगवेळ्या धोक्याविषयी सूचना दिल्या जातात. दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे पाहिले जाते.

यात कालावधीत वाहतूक मार्गात जरूरी प्रमाणे बदल करण्यात येतील मंदिर परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरीकेटींग करण्यात येते. दर्शनासाठी जाणारे भाविक व दर्शन घेवून बाहेर पडणारे भाविक यांचेसाठी वेगवेगळे मार्ग करण्यात येतात. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या रांगा तयार करण्यात येतात. आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. गर्दीच्या वेळी कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये याकरिता आवश्यकतेप्रमाणे ध्वनिक्षेपकावरून भाविकांना विनंती करण्यात येत असते. तसेच इतर सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांना पत्रव्यवहार करण्यात येत असतो.

श्री.यमाई देवस्थान ट्रस्ट औंध ता.खटाव यांना दि. ०५/०१/२०१५ च्या पत्रान्वये यात्रा मिरवणुकीकरीता हत्तीचा वापर करू नये याबाबत लेखी समज देण्यात आली आहे.

(४) विलंब झालेला नाही.

मुंबईतील लालबाग परिसरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याबाबत

(४१) * ६१५५ श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लालबागच्या भारतमाता जंक्शन (मुंबई) येथे ईद-ए-मिलादच्या निमित्ताने भेंडीबाजार परिसरात निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यान निघालेल्या तरुणांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दिनांक ५ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, काही तरुणांनी गस्तीवर असलेल्या पोलीसांना मारहाण केली असून मोटारसायकलीची तोडफोड करून दगडफेक केली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या संदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) पोलीसांना मारहाण केली नसून काही तरुणांनी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीसांशी हुज्जत घालून शासकीय कामकाजात अडथळा आणला.

(३) फिर्यादीस मारहाण करून मोटारसायकलीचे नुकसान केल्याबाबत भोईवाडा पोलीस ठाणे येथे

गु.र.क्र.०१/१५ कलम ३२६, ३२४, ४२७, १४१, १४३, १४४, १४७, १४८, १४९ भा.दं.वि. अन्वये दिनांक ०५.०१.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीसांशी हुज्जत घालून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याबाबत भोईवाडा पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.०२/१५ कलम ३५३, ३२३, ५०४, १४१, १४३, १४४, १४७, १४८, १४९ भा.दं.वि. अन्वये दिनांक ०५.०१.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**चाकणजवळ मेदनकरवाडी (जि.खेड, जि.पुणे) येथे गुटखा
घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडल्याबाबत**

(४२) * १२४०० श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चाकणजवळ मेदनकरवाडी (जि.खेड, जि.पुणे) येथे दि. २४ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास रुपये सव्वादोन लाख किमतीचा गुटखा घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी श्री.संदीप उमाशंकर गुप्ता या आरोपीविरुद्ध चाकण पोलीस ठाणे गु.नं.३१/२०१५ भादं.विसं कलम ३२८,१७९, १८८, २७३ सह अन्न सुरक्षा व मानव कायदा सन २००६ कलम ५९ प्रमाणे दिनांक २४.१.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**चंद्रपूर जिल्हयातील गडचांदूर व सिंदेवाही येथील अल्पवयीन मुलींना
पळवून नेऊन राजस्थानात विक्री केल्याबाबत**

(४३) * ५४३९ श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्री.नसीम खान (चांदिवली), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्हयातील गडचांदूर येथील दोन अल्पवयीन मुलींना दिनांक ३ डिसेंबर, २०१४ रोजीच्या सुमारास पळवून नेल्याचे तसेच यापूर्वीही अशाच प्रकारे सिंदेवाही येथील दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन राजस्थानात विक्री केल्याची घटना निदर्शनास आली असून चंद्रपूर जिल्हयासह विदर्भात अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन पैशाच्या हव्यासापोटी विक्री

करणारी टोळी सक्रिय असल्याचे दिनांक १० जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय, गडचांदूर जिल्हा चंद्रपूर येथील १६ वर्षे वयाच्या दोन मुलींना दिनांक ३ डिसेंबर, २०१४ रोजी पळवून नेल्याची फिर्याद पोलीस स्टेशन गडचांदूर येथे दिनांक ०४.१२.२०१४ रोजी प्राप्त झाली आहे. तसेच सिंदेवाही जि.चंद्रपूर येथील १८ वर्षे वयाची एक व १६ वर्षे वयाची एक अशा दोन बहीणी रागाच्या भरात दिनांक २७ ऑक्टोबर, २०१४ रोजी घरातून निघून गेल्यानंतर हरविल्याची फिर्याद पोलीस ठाणे, सिंदेवाही येथे दिनांक २९ ऑक्टोबर, २०१४ रोजी प्राप्त झाली.

गडचांदूर येथील दोन मुलींना पळवून नेवून एकीचा राजस्थान येथील व्यक्तीशी व दुसरीचा मध्यप्रदेश येथील व्यक्तीशी प्रत्येकी रु. ६०,०००/- घेऊन आरोपींनी विवाह लावून दिला. तसेच, सिंदेवाही येथील दोन्ही मुलींना पळवून नेवून एकीचा राजस्थान येथील व्यक्तीशी विवाह लावून दिला. असे तपासात निष्पन्न झाले आहे.

गडचांदूर प्रकरणात भा.दं.वि.कलम ३६३, ३६६, ३७६ नुसार पोलीस ठाणे, गडचांदूर येथे गु.र.नं. १३२/२०१४ नोंदविला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सिंदेवाही प्रकरणात भा.दं.वि.कलम ३६३, ३६६, ३७६, ३७६ (२) (आय) (जे) (एन), ३७०, ३४ पोलीस स्टेशन सिंदेवाही गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मौ.सातपाटी (जि.पालघर) या गावांत समुद्रकिनारी बांधलेले धूप प्रतिबंधक बंधारे निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत

(४४) * १३६४३ श्री.कृष्णा घोडा (पालघर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौ.सातपाटी (जि.पालघर) या गावांत शासनाच्या निधीमधून समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधारे बांधले असून सदर बंधारे निकृष्ट दर्जाचे बांधल्यामुळे बंधान्याना मोठ-मोठ्या भेगा पडून समुद्राचे उधाणाचे पाणी मोठ्या प्रमाणात गावात शिरून अन्नधान्याचे तसेच घरांचे नुकसान होवून वित्तहानी होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, धूप प्रतिबंधक बंधारे दुरुस्त करण्याबाबत तसेच ज्या ठेकेदारांनी व अधिकाऱ्यांनी निकृष्ट काम केले त्यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) बंधा-याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले नाही. मौजे सातपाटी येथे १३५५ मीटर लांबीचा धुप प्रतिबंधक बंधारा सन २००२ मध्ये बांधून पूर्ण झाला. या कामाचा दोष निवारण/ दोषदायित्व कालावधी दोन वर्षांचा होता व त्या कालावधीत काम सुस्थितीत होते. सदर बंधारा बांधून झाल्यावर आता १३ वर्षांचा काळ लोटला असून सद्यःस्थितीत बंधारा सुस्थितीत नाही.

(२) व (३) नादुरुस्त बंधा-यांच्या दुरुस्तीची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

**ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील बीएसयुपी
घरकुल योजनेमध्ये कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याबाबत**

(४५) * ७२५३ श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील बीएसयुपी घरकुल योजनेमध्ये अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी सर्व नियम पायदळी तुडवून कोट्यवधीचा गैरव्यवहार केल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती काय निदर्शनास आले तदनुसार बीएसयुपी घरकुल योजनेत गैरव्यवहार करणाऱ्या संबंधित ठेकेदार, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर कोणती कडक कारवाई करण्यात आली अथवा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२)

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत "शहरी गरिबांना मुलभूत सुविधा" या उपअभियानाखाली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण रुपये ६५४.४६ कोटी प्रकल्प किंमतीच्या १३४६९ घरकुलांच्या एकूण ४ प्रकल्पांना केंद्र शासनाने सन २००७ ते २०१० दरम्यान मंजूरी दिलेली आहे. या प्रकल्पांसंदर्भात ठेकेदारांना नियमबाह्य अग्रिम अदायगी, लाभार्थी निवड, खाजगी जागांवर बांधकाम इ. प्रकारच्या तक्रारी सन २०१२ पासून प्राप्त झाल्या या प्रकरणाबाबत पोलिस आयुक्त, ठाणे यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे पाठविण्याच्या प्रयोजनार्थ पोलिस महासंचालकामार्फत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविले. त्या अनुषंगाने सदरहू प्रकरणाची चौकशी करण्याचे गृह विभागाने दिनांक ०९.०७.२०१४ च्या पत्रान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविले आहे. तसेच या प्रकरणातील तक्रारीबाबत मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे क्रीमिनल रिट पिटीशन क्र. ३७४९/२०१२ व जनहित याचिका क्र. १२६/२०१२ दाखल झाल्या होत्या. यापैकी क्रीमिनल रिट पिटीशन क्र. ३७४९/२०१२ मा.उच्च न्यायालयाने निकाली काढली असून जनहित याचिका क्र. १२६/२०१२ हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(३) व (४) वर नमूद केल्याप्रमाणे गृह विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांचेमार्फत चौकशी करण्याचा निर्णय दि. ०९.०७.२०१४ च्या पत्रान्वये कळविला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांचेमार्फत चौकशी सुरु आहे.

राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये तब्बल ६३ टक्क्यांनी वाढ झाल्याबाबत

(४६) * १२५७७ श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये तब्बल ६३ टक्क्यांनी वाढ झाली असून त्यात १० वर्षांपर्यंतच्या १६१ मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील बलात्कार हे परिचितांकडून होत असल्याचे भीषण वास्तव राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या अहवालातूनच निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, राज्यात बलात्कार व महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सन २०१२ च्या तुलनेत सन २०१३ मध्ये बलात्कारांच्या गुन्ह्यामध्ये ६३.२६ टक्के वाढ झाली. तथापि, सन २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये ही वाढ ७.५१ टक्के एवढी आहे. सन २०१३ मध्ये झालेल्या एकूण बलात्काराच्या पिडितामध्ये १० वर्षांपर्यंतच्या मुलींची संख्या १६१ ही आहे.

- (२) प्राप्त आकडेवारीनुसार सन २०१२ मध्ये ९५.५६ टक्के व सन २०१३ मध्ये ९३.४३ टक्के बलात्कार हे परिचितांकडून झाल्याची बाब निदर्शनास आली आहे.
- (३) राज्यात बलात्कार व महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्याबाबत शासनाने खालीलप्रमाणे उपाययोजना केलेल्या आहेत.

राज्यात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महिला अत्याचार प्रतिबंध कक्षाची स्थापना करण्यात आली असून विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी हे या कक्षाचे प्रमुख आहेत. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे कार्यक्षेत्रात महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्यात आला असून, सर्व पोलीस स्टेशनमध्ये महिला सहाय कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच सर्व आयुक्तालये व जिल्ह्यांमध्ये घटक प्रमुखांच्या नियंत्रणाखाली मुख्यालयाच्या ठिकाणी महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा /आयुक्तालय पातळीवर तसेच पोलीस स्टेशन पातळीवर महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत जिल्हा/ आयुक्तालय पातळीवरची समिती जिल्हा पोलीस अधीक्षक/ पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असून समितीत महिला डॉक्टर्स, महिला वकील, प्राध्यापिका तसेच

सामाजिक कार्यकर्त्यां वगैरेंचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रकारे पोलीस स्टेशन पातळीवर देखील समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. महिलांवरील अत्याचार व बलात्काराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यात नव्याने जलदगती न्यायालये उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच संकटात सापडलेल्या महिलांच्या मदतीकरिता टोल फ्रि हेल्पलाईन क्रमांक "१०३" मुंबई, ठाणे व नवी मुंबई या जिल्हयांकरिता व उर्वरित जिल्हयांकरिता "१०९१" सुरु करण्यात आले आहेत. तसेच राज्यात बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार व अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय पुरविण्यासाठी व पुनर्वसन करण्यासाठी "मनोधैर्य" योजना राबविण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.